KEYNOTE

Ref # Key25/Stock Exchange Let/Sk(112)

August 26, 2025

The Manager **BSE Limited,**Listing Department,
PhirozeJeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001

The Manager
National Stock Exchange of India Ltd.
Listing Department,
Exchange Plaza, C-1, Block – G,
BandraKurla Complex, Bandra (East),
Mumbai – 400 051

Scrip Code: 512597 Symbol: KEYFINSERV

Dear Sir/Madam,

Sub.: Submission of Newspaper Advertisement in compliance of Ministry of Corporate Affairs (MCA) Circular No. 20/2020 dated 5th May, 2020

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we are enclosing herewith the newspaper clipping published in the Free Press Journal (English edition) and Navshakti (Marathi edition) on August 26, 2025 in compliance of Ministry of Corporate Affairs (MCA) Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, before sending the Notice of the ensuing Annual General Meeting (AGM) together with the Annual Report to all the shareholders of the Company and other persons so entitled.

You are requested to take the above on record.

Thanking you and assuring you of our best co-operation at all times.

Yours faithfully, For **Keynote Financial Services Limited**

Simran Kashela Company Secretary and Compliance Officer

KEYNOTE

KEYNOTE FINANCIAL SERVICES LIMITED

Regd. Office: The Ruby, 9th floor, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai – 400 028 Tel: 022-6826 6000 Fax: 022-6826 6088

Email: info@keynoteindia.net Website: www.keynoteindia.net CIN: L67120MH1993PLC072407

32nd ANNUAL GENERAL MEETING OF KEYNOTE FINANCIAL SERVICES LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ('VC')/OTHER AUDIO VISUAL MEANS ('OAVM')

- Notice is hereby given that the 32nd Annual General Meeting ("AGM") of Keynote Financial Servies Limited ("the Company") is scheduled to held on Friday 26th September 2025 through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OVAM') in complinace with the Ministry of Corporate Affairs ("MCA") has, vide its General Circular dated September 19, 2024 read together with circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023 (collectively referred to as "MCA Circulars"), permitted convening the Annual Genera Meeting ("AGM" / "Meeting") through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), without physical presence of the members at a common venue. In accordance with the MCA Circulars and applicable provisions of the Companies Act 2013 ("Act") read with Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended ("Listing Regulations"), and MCA Circulars, the 32nd AGM of the Company shall be conducted through VC / OAVM to transact the Ordinary and Specia businesses as set out in the Notice.
- In compliance with the above MCA circulars, copies of the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2024-2025 will be sent to all the shareholders whose email addresses are registered / available with the Company/Depository Participants. Shareholder holding shares in dematerialization mode are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participant. Shareholders holding Shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with Company's Registrar and Transfer Agent MUFG Intime India Private Limited, Unit: Keynote Financial Services Limited, C-101, Embassy 247, L.B.S. Marg, Vikhroli (West). Mumbai - 400 083, Phone No. (022) 4918 6000, Fax No. (022) 4918 6060, Email rnt.helpdesk@in.mpms.mufg.com; website: www.in.mpms.mufg.com or to th $Company \, at \, \underline{investors@keynoteindia.net}.$
- 3. The Notice of AGM and Annual Report will also be available on Company's websit www.keynoteindia.net; BSE Limited's website www.bseindia.com; National Stock Exchange of India Limited's website www.nseindia.com and the website of Nationa Securities Depository Limited's i.e. www.evoting.nsdl.com
- . Shareholder will have an opportunity to cast their vote remotely on the businesses as set out in the Notice of AGM through electronic voting system. The manner of voting remotely for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the Notice to the Shareholders. The details will also be made available on the website of the
- $Company. \, Shareholders \, are \, requested \, to \, visit \, \underline{www.keynoteindia.net} \, for \, such \, details.$. The Notice of 32nd AGM will be sent to the Shareholders in accordance with the applicable Laws on their email addresses shortly

For KEYNOTE FINANCIAL SERVICES LIMITED

Date: 25th August 2025 Place: Mumbai

Simran Kashela **Company Secretary** Date: 26.08.2025

Place: Mumbai

OMKARA ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED Regd. Office: 9, M.P. Nagar, 1st Street, Kongu Nagar Extn, Tirupur-64160 Corporate Office: Kohinoor Square, 47th Floor, N.C Kelkar Marg, R.G. Gadkari Chowk, Dadar(W), Mumbai 400028 Tel: 022- 6923 1111/8879093790

POSSESSION NOTICE (For immovable property)

As per Appendix IV read with Rule 8(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 WHEREAS the Authorized Officer of Omkara Assets Reconstruction Private Limited ("OARPL") in exercise of powers conferred under Section 13(12) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("Act") and) read with Rule 3 of the Security Interes (Enforcement) Rules, 2002 ("Rules") issued a Demand Notice bearing Ref. Omkara/R-118/PCHFL/2024-25 Dated 16th May 2024 ("Demand Notice") calling upon (1) Rajen Skyscapers Private Limited (Borrower / Mortgagor); (2) Mr. Rajer Dhruy (Personal Guarantor). (3) Mr. Kishor Parekh (Personal Guarantor) (collectively referred to as "Personal Guarantors") (4) Mr. Peter J Carlos (Through his Power of Attorney Holder, Rajen Skyscapers Private Limited), to repay the amount mentioned in the Demand Notice being Rs. 15,58,64,13,331/-(Rupees One Thousand Five Hundred Fifty-Eight Crore Sixty-Four Lakh Thirteen Thousand Three Hundred Thirty-One only) as on 30th April 2024 together with further interest and other charges thereon till actual payment and /o realization within 60 days from the date of the receipt of the Demand Notice;

AND WHEREAS, OARPL (Trustee of Omkara PS 28/2023-24 Trust) assigned the loan account of the borrower to Omkara Assets Reconstruction Private Limited (Trustee of Omkara PS 12/2024-25 Trust) ("Omkara ARC") under an Assignment Agreement dated 03rd August 2024 on a non-recourse and as is where is basis pursuant to which all rights, title and interest in the Financing Documents, all agreements and documents related thereto and all collateral and underlying Security Interests and/or pledges created to secure and/or guarantees (including the right to continue any enforcement action already initiated by the assignor) were assigned to Omkara ARC

Omkara ARC, thus, becoming the full and absolute legal owner, is entitled to recover and receive all amounts due and to file a suit or institute other recovery proceedings and to take such other action for the purpose of recovery of the loar AND the borrower and personal guarantors having failed to repay the aforementioned amount, NOTICE IS HEREBY GIVEN TO the borrower and personal guarantors and the public in general that the undersigned, being the Authorized Officer of Omkara ARC, has taken possession of the properties described in SCHEDULE I in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the Act read with Rule 8 of the Rules on this 22nd August, 2025.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to the borrower to redeem the secured assets. The borrower and personal guarantors and the public in general are hereby cautioned not to deal with any of the mentioned properties as any dealing with an of the properties will be subject to the charge of the Omkara ARC for an amount of Rs.15,58,64,13,331/- (Rupees One Thousand Five Hundred Fifty-Eight Crore Sixty-Four Lakh Thirteen Thousand Three Hundred Thirty-One only) as or 30th April 2024 together with further interest and other charges applicable thereor till actual payment and /or realization

SCHEDULE I

Following property mortgage as per registered Deed of Simple Mortgage dated 27th February 2017

Property No. 1: - Exclusive charge by way of registered mortgage on following residential units in Palmland CHS Ltd. at Pali Road, Pali Naka, Bandra West, Mumbai along with future benefit accruing out of the same.

Sr.No.	Flat No.	Floor	Area in Sq. fts.
1	4A	Ground	530.00
2	E4	Ground	327.76
3	10B	Ground	530.00
4	15B	Third	532.37
5	16B	Third	680.00
6	17C	Ground	550.00
7	19C	First	567.87
8	21C	Second	630.00
9	22C	Second	520.00
10	23C	Third	567.87
11	25D	Ground	532.37
12	27D	First	532.37
13	28D	First	538.00
14	30D	Second	532.37
15	E1	Ground	487.64
16	E3	Ground	313.33
17	E5	First	658.04
18	E6	First	756.51
	Total		9,786.50

Following property mortgage as per registered Deed of Simple Mortgage dated 9th February 2024

Property No. 2: -Exclusive charge by way of registered mortgage on following residential units in Palm Land CHS Ltd. at Pali Road, Pali Naka, Bandra West Mumbai along with future benefit accruing out of the same.

Sr. No.	Building No.	Flat No	Carpet Area (in Sq, feet)		
1	Α	Flat No.7 together with the right to 1 (One) car parking space allotted by the Society	532.37		
2	А	Flat No.8 together with the right to 1 (One) car parking space allotted by the Society	532.37		
3	В	Flat No.12 together with the right to 1 (One) car parking space allotted by the Society	532.37		
4	В	Flat No.13 together with the right to 1 (One) car parking space allotted by the Society			
5	В	Flat No.14	532.37		
6	С	C Flat No.18 together with the right to 1 (One) car parking space allotted by the Society			
7	С	C Flat No.20 together with the right to 1 (One) car parking space allotted by the Society			
8	Е	Flat No.7 together with the right to 1 (One) car parking space allotted by the Society	597.89		
9	Е	Flat No. 9	525.14		
10		Outhouse together with an attached garage admeasuring 180.01 Sq. feet	585.48		
11	D	Flat No. 29	532.37		
		Total	5,940.75		

Date: 26.08.2025

Yours faithfully For Omkara Assets Reconstruction Private Limited (Acting in its capacity as a Trustee of Omkara PS 12/2024-25 Trust) Authorized Signatory

Recovery Officer

(As per Sec. 156 of MCS Act 1960 and Rule 107of MCS Rules, 1961) C/o. GS Mahanagar Co-op. Bank Ltd., Hiramani Super Market, Dr. B. A Road, Lalbaug, Mumbai-400012 Tel. No. 02224712964, 02268860826

SYMBOLIC POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY 'FORM 'Z'

(See sub- rule (11(d-1)) of rule 107)

Whereas the undersigned being the Recovery Officer of GS Mahanagar Co-op. Bank Ltd Mumbai. under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issued a demand notice calling upon the below mentioned judgment debtors to pay the amount mentioned in the said notice and the judgment debtors having failed to pay the amount, the undersigned has issued a notice before attachment and attached the properties described herein below.

The notice is hereby given to the judgment debtors and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under rule 107(11(d-1)) of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on 20/08/2025.

The judgment debtors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the said property and any dealings with the property will be subject to the charge of GS Mahanagar Co-op. Bank Ltd., for an amount mentioned below and further interest plus expenses & charges thereon.

Sr. No.	Name of Borrower & Guarantors	Branch, Loan. No. & Case No.	Property Attached & Date of Possession	Receivable AMT
01	Borrower :-	Chembur	Room No. 511, B wing Jai	Rs. 4,91,690/-
	Mr. Jalindar Lavaji Jadhav	009119500504174	Hanuman Co-op. Housing	(As on 24.08.2025
	Guarantors :-	101/3150/2007	Society, Shivaji Nagar Signal,	plus further
	1) Mr. Bhagwan Vitthal Elinje		Govandi, Mumbai-400043 in the	interest and
	2) Mr. Prakash Krishna Raut		name of Mr. Prakash Krishna	incidental
			Raut.	expenses/cost)
			Symbolic Possession Date - 20.08.2025	
			20.00.2023	

Sd/- Recovery Officer (As per Sec.156 of MCS Act 1960 and Rule 107of MCS Rules, 1961

BASANT AGRO TECH (I) LTD

Regd, Office: Plot No.: 13/2 Kaulkhed, Near S.T. Workshop, Akola-444 001. Vebsite: www.basantagro.com , CIN No. L24120MH1990PLC058560

Notice of 35th (Thirty-Fifth) Annual General Meeting, Book Closure and E-voting information

NOTICE is hereby given that the 35th (Thirty -Fifth) Annual General Meeting ('AGM') of the members of Basant Agro Tech India Limited is scheduled on Friday, September 19, 2025 at 4.00 p.m. at Krishi Sanjivani Office, Opp. Nagar Parishad, Akola - 444 001, Maharashtra (IST) to transact the business, as set forth in the Notice of the Meeting dated 29th July, 2025.

The Notice of AGM along with Annual Report for the financial year 2024-25 has been sent to all the Shareholders of the Compar whose e-mail addresses are registered with the Depository Participant(s). and/or the Registrar and Share Transfer Agent (RTA) and/or the Company, through electronic mode to all the members as on August 25, 2025. Please note that the same Notice and Annual Report is also available on the website of the Company at www.basantagro.com and on the website(s) of National Securities Depository Limited ('NSDL') i.e. https://www.evoting.nsdl.com and BSE Limited at www.bseindia.com. In accordance with the Regulation 36(1)(to) of the SEBI (listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), a letter containing the web-link to access the Annual Report for the Financial Year 2024-25 and the Notice of the 35th AGM is being dispatched to the members who have not registered their email addresses with the Company

- The register of members and the share transfer books of the Company will remain closed from Friday 12th September, 2025 to Frid 19th September, 2025 (both days inclusive).
- As per Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to it: members the facility to cast their vote by electronic means on all resolutions set forth in the Notice
- The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) to provide remote e-voting facilities.
- The remote e-voting period commences on 16th September, 2025 (11.00 am) and end on 18th September, 2025 (5.00 pm). The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.
- The cut -off date for determining the eligibility to vote by electronic means is 12th September 2025
- The voting rights of the members shall be in proportion to their share of the paid-up capital of the Company as on the cut-off date
- Mr. Raghav Khatod, Chartered Accountant has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair an
- Any person, who acquires shares of the Company and becomes as member of the Company after dispatch of the Notice of AGM and holds shares as of the cut-off date i:e 12th September, 2025, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. however, if you are already registered with NSDL for e-voting then you can use your existing user ID and password for casting vote.
- The Members would be able to cast their votes during the AGM if they have not availed the remote e-voting facility. The Compa will make the arrangements of ballot papers in this regard at the AGM

In case of any queries, you may refer the Frequently Asked Question (FAQ) for members and remote e-voting user manual fo mbers available at the downloads section of www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800-222-990.

For Basant Agro Tech (India) Ltd.

Company Secretary

SBI भारतीय स्टेट बेंक State Bank of India [Rule 8(1)] POSSESSION NOTICE [for Immovable Property]

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the State Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest Rules, 2002 issued a demand notice to borrowers to repay the amounts mentioned in the notice with further interest as mentioned below, within 60 days from the receipt of the said notice. The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the under noted borrowers and public in general that undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13 (4) said Act read with rule 8 & 9 of the said rules on Date 22/08/2025. The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will subject to he public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will subject to charge of State Bank of India for the amounts and further interest thereon mentioned against account herein below:

Date of 13(2) Notice Sr. Name of the Borrower Description of properties O7.05.2025 / Rs. 34,53,643.00 An immovable property with Flat No. 514 on 5th Floor (Rupees Thirty Four Lakh Fifty admeasuring Carpet area 225 sq. ft, in the Rocking Building No. Three Thousand Six Hundred 4 in the Building known as "Adarsh Janta Co. Op. Hsg. Ltd." and Forty Three Only) within 60 bearing CTS. NO. 251/B lying and situated at MMRDA Colony days with further interest, cost, etc. Mr Monish Shah, Home Loan Account . No. 42039702356)

15.04.2025 / Rs.41,80,292.00 An immovable property with Flat No. 515 on 05th Floor, 'A' Wing 2. Mohammed Amzad (Forty One Lakh Eighty Thousand to repay the Two Hundred Ninety Two Only) within (C.T.S No. 251B, 261C, 313A, And 314A lying and situated at R C. Marg, Vashinaka, Chembur, Village- Anik, Mumbai-400074. cost. etc. Qureshi, (Home 42323044064 And Suraksha Account No. 42326871614) 22.05.2025 / Rs. 67,55,806.00 An immovable property with Flat No. 603 on 6th Floo Mr Sachin Jagannath Gadhire, (Home Loan Account No. 43099162004

(Rupees Sixty Seven Lakh Fifty admeasuring built-up area 270 sq. ft., in the Building No. 1, Khar Five Thousand Eight Hundred and Six Only) within 60 days with further interest, cost, etc.

| Gulabnagar Trimurti S.R.A. Co-Op Housing Society Ltd, Khar Danda, Khar West, Mumbai-400052. Admeasuring 225 sq. ft. Danda, Khar West, Mumbai 270 sq. ft built-up area, lying on C.T.S. No. 1084D Part, Village Bandra, Taluka-Andheri, Mumbai Suburban District under S.R.A. scheme., Ground Plus 7 Storied with Lift Year of Construction 2001. Account No. 43104655474) with Lift Year of Construction 2001. The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to edeem the secured assets

ate: 22-08-2025. Place: Mumba Authorised Officer, State Bank of India

Maharashtra Gramin Bank

(Rule 8 (1) For Movable / Immovable Property)

Authorised Officer

Demand Loan Availed O/s Amt. as on

LIC HOUSING FINANCE LIMITED

Head Office : Plot No. 42, Gut No. 33 (Part), Golwadi Village, Growth Center, Waluj Mahanagar IV, CIDCO, Aurangabad 431136 Regional Office : Pune

And Suraksha

Whereas, the undersigned being the Authorised Officer/Regional Manager, Maharashtra Gramin Bank, Regional Office: Pune (Branch: Khadakpada, Dist. Thane) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act No.54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 8 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice on date calling upon the concerned Borrower / Guarantor fully described to repay the amount mentioned in the notice with further interest, incidental expenses & cost within 60 days from the date of receipt of the said notice. The following borrower /Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the under noted Borrower / Guarantor and the Public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with the Rule No. 8 of the said Rules on following dates described as below.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Movable Immovable Asset / Property and any dealing with the Movable / Immovable Asset /property will be subject to the charge of Authorised Officer/Regional Manager, Maharashtra Gramin Bank, Regional Office: Pune (Branch: Khadakpada, Dist. Thane) for the amount given & further interest, incidental expenses and cost.

Description of Movable / Immovable Property

	•				
Borrower/Guarantors Name with address	Particulars of Secured assetswith boundaries	Dues as per Demand notice	Date of Demand Notice	Symbolic Possession Date	Branch Name
Borrower: Mr. Kiran Janardhan Jadhav Co-Borrower: Mrs. Bhagyashree Kiran Jadhav Residential Address: Room No 202/d-3, Second Floor PMGP colony Gavanpada Opp fire brigade office Mulund (w), Mumbai- 400081 Housing Loan Account No. 80063505220	Equitable Mortgage of Flat no. 605, A wing,6th floor, S wayambhu Shree Siddhivinayak Residency", constructed on land bearing Survey No. 11,Hissano. 1B, City Survey No. 3059 At Village Mulgaon Budruk, Khopoli, Tal Khalapur, Dist Raigad, Admeasuring area 357 sq ft. Bounded as follows: East-Property of Mr. Harpude West-CTS no 3057 & DP road North-CTS no 3061& 3064 Property of Mr.Gharte & Mr. dilip Jadhav, South - CTS no. 3057& Property of Mr.Mansi D Kotak	unapplied Interest plus costs, charges and other incidental charges w.e.f 01.05.2025 for housing loan.	06.06.2025	22/08/2025	Khadakpada
Date : 26 08 2025		Authoriz	ed Officer / F	Regional Mar	nager

Date: 26.08.2025 Place: Pune Maharashtra Gramin Bank, Regional Office : Pune

The Mogaveera Co-operative Bank Ltd. Regd. & Administative Office:

5th Floor, Mogaveera Bhavan, M.V.M. Educational Campus Marg, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400058 Contact for Details: 9833220680 / 9819132445 / 9821872846 / 8451980198 / 9702362456 (Email - recovery@mogaveerabank.com)

PUBLIC NOTICE FOR SALE

In exercise of powers conferred under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & Security Interest (Enforcement) Rules, 2002 and pursuant to the possession of the secured assets of the borrower(s)/mortgagor(s) mentioned herein-under, the public and all concerned including the concerned borrower(s)/mortgagor(s), their legal heirs/representatives, as the case may be are hereby informed that the Sealed Offers/Tenders along-with the Demand-Draft or Pay-Order towards Earnest Money Deposit are invited by the Bank for sale of the following Immovable Property on "as is where is basis" and on "as is what is basis", in terms of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Description of Immovable Asset/s / Properties	Reserve Price (In Rs.)	Earnest Money Deposit (In Rs.)	Inspection of the Property	Date and time of opening the tenders :	Name of the Borrower/Mortgagor	Outstanding Loan Amount :	Name & Address of the Secured Creditors :	Date, time and place of Submission of Tenders/Offers :
Shop No. 7, Ground	Rs.	Rs.	11/09/2025	15/09/2025	M/s. Swagath Caterers	Rs. 17,53,761.00	The Mogaveera Co-operative Bank	Sealed Tenders/Offers along-with the
Floor, Om Shree	18,90,000/-	1,00,000/-	From	From 11 a.m.	(Prop : Mr. Madhav Kudpa	(Rupees Seventeen	Ltd.	Demand-Draft or Pay-Order towards
Mahavir CHS Ltd.,			11 a.m to	onwards.	Kotian)	Lakhs Fifty Three	5th Floor, Mogaveera Bhavan, M.V.M.	Earnest Money Deposit shall be sub-
Dindayal Road,			4 p.m.		- Borrower & Mortgagor	Thousand Seven	Educational Campus Marg, Off. Veera	mitted to the Authorised Officer on or
Thakurwadi, Dombivli						Hundred Sixty One Only)	Desai Road, Andheri (West), Mumbai-	before 12/09/2025 upto 4 p.m. at
(West), Dist.Thane-						as on 31.01.2023 plus	400058.	Administrative Office 5th Floor,
421202 admeasuring						further interest from	Contact nos 9833220680/	Mogaveera Bhavan M.V.M Educational
170 sq.ft. (Built Up						01.02.2023	9819132445 / 9821872846	Campus Marg, Off. Veera Desai Road,
Area)						(ML/116)		Andheri (West), Mumbai-400058.

- 1. The purchaser shall bear all the applicable Stamp Duty/additional Stamp Duty. Registration Charges, Transfer Charges, fees etc., and also all the statutory/non-statutory dues, Taxes, assessment charges, fees etc. and rates both existing and future relating to the property. The Sale Certificate will be issued in the name of the successful bidder only.
- 2. The Authorised Officer Reserves the right to accept or reject any bids and/or adjourn/postpone/cancel the sale/modify any terms and conditions of the sale without any prior notice & without assigning any reason 3. Mortgagor/borrower may bring prospective bidder/offerer and may also remain present while opening the tender on the date mentioned herein-above. 4. Intending bidders should inspect the property on specified date for inspection before submitting their bids. Bidders are advised to get themselves satisfied about the title of the properties as well as about any dues
- in arrears in respect of the said properties before participating in the auction.
- 5. The successful bidders/offerers should deposit 25% of the bid amount immediately i.e on the same day or not later than next working day and balance 75% within 15 days of acceptance of bid. 6. If the successful bidders fail to pay the balance 75% of the bid amount within 15 days from date of acceptance of bid, the deposited amount shall be forfeited
- 7. Tenders quoted below the "Reserve Price" will not be considered.

Name Of Borrowers

STATUTORY NOTICE UNDER RULE 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002: This publication is an intimation to the Borrowers/Guarantors/Mortgagors, as contemplated in the Act & Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 about holding of Auction/Sale by inviting sealed tenders from the public in general for sale of secured asset/s on above mentioned date/s, and they are entitled to redeem the securities, as per provision under section 13(8) by paying the outstanding dues/costs/charges and expenses at any time before the sale is conducted, failing which the property will be auctioned/ sold and the balance dues (if any) will be recovered with interest and cost

NOTE: THE ABOVE SAID MORTGAGED PROPERTY/IES IS/ARE IN THE CUSTODY OF AUTHORISED OFFICER, WHO IS THE ONLY PERSON AUTHORISED TO DEAL FOR AUCTION/SALE OF THE SAME. THE PUBLIC/ INTENDING BIDDERS ARE HEREBY CAUTIONED NOT TO DEAL THROUGH ANY OTHER UNAUTHORISED PERSONS/AGENTS

Date: 25/08/2025



Place: Mumbai

Place: Mumbai

LIC HOUSING FINANCE LIMITED

4th Floor, Jeevan Prakash Building, PM Road, Fort, Mumbai - 400 001

DEMAND NOTICE

Under Section 13(2) of Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002) (SARFAESI Act. 2002)

Notice is given to you the below-mentioned Notices at Sr. No. 1& 2 that the envelopes containing the notice issued by the Authorized Officer of LIC Housing Finance Ltd. ('LICHFL') u/s 13(2) of the SARFAESI Act by Regd. Post A/D, have been returned undelivered by the Postal authorities for reasons mentioned thereon. Notice is therefore hereby served to you Notices vide Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 that you had availed housing loans mentioned against your names below end on account of defaults committed

by you in payment of the EMIs (composing of principal and interest), 'Accounts have been classified as' Non performing Assets' in accordance with the guidelines issued by Reserve Bank of India as such you Notices are hereby called upon to pay the entire outstanding amount mentioned in column 6 against t you Notices's name together with further interest till payment within 60 days from the publication of this notice, falling which LICHFL shall take possessions of the secured (mortgaged) assets under the provisions of the SARFAESI Act with right to transfer by way of sale, lease and to appoint any person to manage the said assets without prejudice to any other remedy available to LICHFL. The amounts realized from exercising the powers as above will firstly be applied to wards all costs, charges and expenses which are incurred and expenses incidental thereto and secondly applied towards discharge of dues as mentioned against you Notices names below with contractual interest till the date of actual realization and residue if any shall be paid to you after the entire dues of LICHFL are recovered in full. If the dues are not fully recovered with the proceeds in the course of exercise of the said powers against the secured assets, we reserve outright to proceed against you before DRT/Courts for recovery of balance amount of dues along with all other incidental expenses. The undersigned is the duly authorized officer to issue this notice and exercise powers u/s 13 as aforesaid. This public notice is to be treated as notice u/s 13(2) of the SARFAESI Act, 2002.

Description Of Secured Asset.

No.	Account No.	Name of Bollowers	Description of Secured Asset.	Notice Issue Date	(disbursed)	Demand Notice Date. i.e Total O/S Amt.
1	610400002468	Mr/Mrs. Mukesh Bhageloo Mishra & Mr/ Mrs. Mukesh Bhageloo Mishra	Flat No. 2007, 7th Floor, A-Wing, Diamond Isle- Iii, X- Building, C.t.s. No. 1627, Aarey Milk Colony, Near Unit No. 26, Village Maroshi, Goregaon (East), Taluka Borivali, Maharashtra – 400 065	29-Jul-25	Rs.25,00,000.00	Rs.24,41,388.17
2	610500005621	Mr/Mrs. Sunil Samadhan Wankhede & Mr/ Mrs. Bharati Sunil Wankhede	Flat No. 702, 7th Floor, Wing D, "Indrapuri", Barrage Road, Near Old Chandrashekhar Memorial School, Behind Ritu World, Badlapur (West), District Thane, Maharashtra – 421 503	29-Jul-25	Rs.16,50,000.00	Rs.13,81,209.07
3	610500012352	Mr/Mrs. Vinod Sukhdeo Padaval	Flat No. 202, 2nd Floor, G-Wing, "Gold", Precious Harmony, Survey No. 51, Hissa No.2, Katrap Highway Cross Road, Badlapur (East), Taluka Ambernath, District Thane, Maharashtra – 421 503	29-Jul-25	Rs.38,43,890.00	Rs.37,19,430.69
4	610900010086	Mr/Mrs. Mithilesh Shankar Yadav & Mr/ Mrs. Nilam Yadav	Flat No.604, 6th Floor, A Wing, Hayant Green, Waliv, Vasai- East, District Palghar, Maharashtra- 401 208	29-Jul-25	Rs.21,00,000.00	Rs.18,43,585.41
5	611100006764	Mr/Mrs. Devashish Kumar Sri Dashrath Mondal & Mr/Mrs. Arpan Kumari	Flat No. 601, 6th Floor, Wing E, Building No.2, Evershine Homes Chsl, Avenue E, Survey No.5, 5b, 5d, 5f, 5g, Village Dongare, Also Knows As Village Naringi, Virar (West), Taluka Vasai, District Palghar, Maharashtra – 401 303	29-Jul-25	Rs.33,25,000.00	Rs.33,93,315.22
6	612100001364	Mr/Mrs. Ramesh Revappa Katke & Mr/ Mrs. Varsha Dattu Gajakosh	Flat No. 707, 7th Floor, B-Wing, M/S. Jai Sambhav Lk Planet, Plot No. 119 A, Sector-6, Villaje Karanjade, Taluka Panvel, District Raigad, Maharashtra – 410 206	29-Jul-25	Rs.23,75,000.00	Rs.27,84,075.33
7	6001210000915 & 6001210000916	Mr/Mrs. Mulji Ramesh Boricha	Flat No.104, 1st Floor, Sai Shraddha, Hariom Nagar, Bopele Road, Near Sai Baba Mandir, Neral West, Taluka Karjat, District Raigad, Maharashtra – 410 101	29-Jul-25	Rs.22,32,500.00 & Rs.22,32,500.00	Rs.22,69,027.98 & Rs.22,71,828.98
8	6001230000694	Mr/Mrs. Anuradha Annasaheb Karandikar, Mr/Mrs. Nilesh Annasaheb Karandikar & Mr/Mrs. Annasaheb Babaji Karandikar	Flat No.1202, 12th Floor, C Wing, Ira Insignia, Rudra Building No.3, Village Bhopar, Dombiwali East, Taluka Kalyan, District Thane, Maharashtra- 421 201	29-Jul-25	Rs.59,75,000.00	Rs.33,51,901.51
9	610900008664	Mr/Mrs. Manoj Bangera	Flat No. 605, 6th Floor, Galaxy Apartment, Evershine City, C -Wing, Sr -5,Diwankuldipsingh Nagar, Vasai- East, Thane, Maharashtra - 401208	31-May-25	Rs.35,29,000.00	Rs.37,49,475.42
Date	: 26.08.2025					Authorised Officer

जाहीर सूचना

सदर **सूचनेद्वारे** कळविण्यात येते की (१) सौ. ज्योती ए. बिलानी व (२) श्री. राजेश ए बिलानी, राहणार ४८६४ वेस्टब्रिज ड्राईव्ह, कॅन्टन, एमआय ४८१८८, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (संयुक्तपणे "**मालक")**, यांनी माझ्या अशिलास विक्री करण्यास मान्यता दिली आहे त्यांचे सर्व हक, स्वामित्व व हितसंबंध पुढीलप्रमाणे: (१) रु. १००/- (शंभर रुपये) प्रत्येकी मूळ किंमतीचे ५ (पाच) पूर्णपणे भरलेले समभाग, डिस्टिंक्टिव्ह क्रमांक ८५ ते ९० (दोन्ही समाविष्ट) ("सदर समभाग"), जे मे फ्लॉवर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या सहकारी गृहनिर्माण सोसायटीने (नोंदणी क्र. बी-२८५९, दि. ११-०३-१९६) जारी केलेले असून, ४सी/७३८, एम. एल. डहाणुकर मार्ग, कारमायकेल रोड, मलबार व कंबाला विभाग, मुंबई ४०० ०२६ येथे स्थित आहे ("सदर सोसायटी"); (२) मूळ शेअर प्रमाणपत्र क्र. १८, दि. १५ ऑगस्ट १९६३, जे सदर समभागांचे प्रतिनिधित्व करते (''शेअर प्रमाणपत्र''); (३) फ्लॅट क्र. १८, कार्पेट क्षेत्रफळ अंदाजे ९२७ (नऊशे सत्तावीस) चौ. फूट, इमारत क्र. २, दुसरा मजला, सदर सोसायटीमध्ये, ("सदर फ्लॅट"); (४) गॅरेज क्र. १, तळमजला, इमारत क्र. २, सदर सोसायटी ("सदर गॅरेज"); (५) सदर गॅरेजबाबत विक्रीकरिता करण्यात आलेला करारनामा दि. ३० एप्रिल १९५८, त्यासंबंधित सर्व हक्क व लाभ; (६) सदर फ्लॅट, सदर गॅरेज व सदर समभाग यांसंबंधी मालकांना प्राप्त झालेले व उपभोगात असलेले सर्व हक व लाभ, हे सर्व बोजामक्त व निर्विघ्न व शांत कब्ज्यासह.

वरील समभाग, शेअर प्रमाणपत्र, सदर फ्लॅट, सदर गॅरेज व त्यांसंबंधी सर्व हक्क व लाभ तसेच कायमस्वरूपी फर्निचर व फिटिंग्ज एकत्रितपणे यापुढे "सदर मालमत्ता" म्हणून उल्लेखिले

हरकती/दावे संदर्भात

सदर मालमत्ता अथवा तिच्या कोणत्याही भागासंबंधी, विक्री, हस्तांतरण, सोपवणूक, देवाणघेवाण, तारण, बोजा, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, भाडेकरार, परवाना, केअरटेकर, गहाण, वारसा, भेट, हक्क, देखभाल, वसीयत, सहहक्क, हक्कमार्ग, ट्रस्ट करार, ताबा, वास्तव्य, सूचना किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा दावा, हक्क, स्वामित्व अथवा हितसंबंध असल्यास, त्याबाबतचे लेखी स्वरूपातील कळविणे, तसेच संबंधित पुरावे यांसह, खालील पत्त्यावर या सूचनेच्या प्रसिद्धीपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत द्यावे. वरील कालावधीनंतर असे कोणतेही हक /दावे ग्राह्य धरले जाणार नाहीत व ते माझ्या क्लायंटस बाध्यकारी राहणार नाहीत, तसेच विक्री पूर्ण

परिशिष्ट

फ्लॅट क्र. १८, कार्पेट क्षेत्रफळ अंदाजे ९२७ (नऊशे सत्तावीस) चौ. फूट, इमारत क्र. २, दुसरा मजला, तसेच गॅरेज क्र. १, तळमजला, इमारत क्र. २, मे फ्लॉवर को-ऑपरेटिव्ह हाऊर्सिंग सोसायटी लिमिटेड, कॅडस्ट्रल सर्व्हें क्र. ४ सी/७३८, मलबार व कंबाला विभाग, डी वॉर्ड क्र. ३५३८(७), एम. एल. डहाणुकर मार्ग, कारमायकेल रोड, मुंबई ४०००२६ येथे स्थित.

नताशा बी. इराणी मंबई दिनांक : २६ ऑगस्ट २०२५ वकील ए४ बनु मॅन्शन, ६१९ दादर पारसी कॉलनी, जमे जमशेद रोड, दादर (पूर्व), मुंबई ४०००१४

KEYNOTE

किनोट फायनान्शीअल सर्व्हिसेस लिमिटेड नोंदणीकत कार्यालय : दी रुबी, ९ वा मजला, सेनापती बापट मार्ग,

दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८, द : (०२२) ६८२६ ६००० फॅक्स : (०२२) ६८२६ ६०८८ ईमेल : info@keynoteindia.net वेबसाईट : www.keynoteindia.net सीआयएन : एल६७१२०एमएच१९९३पीएलसी०७२४०७

मार्फत आयोजित केली जाणारी किनोट फायनान्शीअल सर्व्हिसेस लिमिटेडची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

- याद्वारे सूचना देण्यांत येते की, किनोट फायनान्शीअल सर्व्हिसेस लिमिटेड ('कंपनी') ची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५ रोजी एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("व्हीसी") किंवा अद्र ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ("ओएव्हीएम") मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम"/"सभा" निमंत्रित करण्यास दिलेल्या परवानगीमुळे निगम व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') च्या १९ सप्टेंबर २०२४ दिनांकित त्यांचे जनरल सर्क्युलर सह एकत्र वाचता ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२२, २८ डिसेंबर, २०२२ व २५ सप्टेंबर, २०२३ दिनांकीत सर्क्युलर्स (एकत्र उल्लेख ''एमसीए सर्क्युलर्स'') च्या अनुपालनात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/अद्र ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत होणार आहे. एमसीए सर्क्युलर्स आणि कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या प्रयोज्य तरतुदी सह वाचता त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि सुधारित सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोज रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स. २०१५ व एमसीए सर्क्युलर्स नुसार सूचनेत मांडलेले सामान्य आणि विशेष कामकाज करण्यासाठी कंपनीशी ३२ वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होईल.
- वरील एमसीए सर्क्युलर्सच्या अनुपालनांत ज्यांचे ईमेल ॲड्रेसेस कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे नोंदवलेले/उपलब्ध आहेत त्या सर्व भागधारकांना आर्थिक वर्ष २०२४-२०२५ साठीच्या वार्षिक अहवालासह एजीएमच्या सूचनेच्या प्रती पाठवल्या जातील. डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंट मार्फत त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजकडे त्यांचे ईमेल ॲड्रेसेस आणि मोबाईल क्रमांक नोंदवावेत. प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्य भागधारकांनी कृपया त्यांचे ईमेल ॲड्रेसेस आणि मोबाईल क्रमांक कंपनीचे रजिस्ट्रार ॲंड ट्रान्स्फर एजंट मे. एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, युनिट: किनोट फायनान्शीअल सर्व्हिसेस लिमिटेड, सी-१०१, एम्बसी २४७, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३, दूरध्वनी क्र. (०२२) ४९१८ ६०००, फॅक्स क्र. (०२२) ४९१८ ६०६०, ई-मेल rnt.helpdesk@in.mpms.mufg.com, वेबसाईट www.in.mpms.mufg.com येथे किंवा कंपनीकडे <u>investors@keynoteindia.net</u> येथे सादर करावेत.
- एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट <u>www.keynoteindia.net</u> बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड ची वेबसाईट <u>www.nseindia.com</u> व नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ची वेबसाईट म्हणजेच www.evoting.nsdl.com वर सुद्धा उपलब्ध असेल. भागधारकांना इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या कामकाजाव
- दुरुस्थपणे त्यांचे मत देण्याची एक संधी मिळेल. डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात, प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स ु धारण करणाऱ्या भागधारकांसाठी आणि ज्यांनी त्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदवले नाहीत त्या भागधारकांसाठी दुरस्थपणे मतदानाची पद्धत भागधारकांना सूचनेमध्ये पुरवली जाईल. हे तपशील कंपनीच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध केले जातील. अशा तपशिलांसाठी भागधारकांनी कृपय www.keynoteindia.net ला भेट द्यावी. ३२ व्या एजीएमची सूचना भागधारकांना प्रयोज्य कायद्यानुसार लवकरच त्यांच्या ईमेल ॲड्रेसेसवः
- पाठवली जाईल.

किनोट फायनान्शीअल सर्व्हिसेस लिमिटेड सार्ठ सही/

दिनांक : २५ऑगस्ट, २०२५

सिमरन काशेल कंपनी सेक्रेटर्र

DhanlaxmiBank

थकबाकीदारांना मागणी सूचना शाखाः शॉप क्र.१ए, १बी, १सी, बेलोना व्हिस्टा, श्री समर्थ सीएचएस लि., ९० फीट रोड, पंत नगर, घाटकोपर पूर्व ४०००७५ प्रादेशिक कार्यालयः तिरूमलाई हाऊस, तळ मजला, रोड क्र.२९, सायन हिल फोर्ट जवळ, सायन पूर्व, मुंबई-४०००२२. कॉर्पोरेट कार्यालयः थ्रिशूर रजि सह ए/डी

दिनांक: २२.०८.२०२५ मे. तृप्ती सतीश पाटील (अर्जदार), पत्ताः खोली क्र.३७९, मनोहर कोतवाल सीएचएस लि., प्लॉट क्र १८३बी, सेक्टर ५, घणसोली, नवी मुंबई-४००७०१. येथे देखील पत्ताः सतीश पाटील यांचा मुलगा, फ्लॅट क्र. एल-५०३, दीप सागर सीएचएस, सेक्टर ३५

तळोजा फेज २. नवी मंबई-४१०२०८ श्री. संपत लक्ष्मण पाटील (सह-अर्जदार), पत्ताः फ्लॉट क्र.१३३, काई कुमुदिनी कोटावाल सीएच लि., प्लॉट क्र.६१, डिव्हाईन हॉस्पिटल समोर, सेक्टर ६, घणसोली, नवी मुंबई-४००७०१

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट

ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (२) अंतर्गत सूचना आम्ही, धनलक्ष्मी बँक लिमिटेड, रितसर स्थापित शेड्युल्ड, बँक जिचे कॉर्पोरेट कार्यालय आहे थ्रिशूर, केरळ राज् येथे, विभागीय कार्यालय आहे सायन (पूर्व), मुंबई येथ आणि इतर ठिकाणांपैकी एक शाखा आहे सायन, मुंबई आणि घाटकोपर येथील इतर ठिकाणांसह त्याची एक शाखा येथे (यानंतर''बँक'' असा उल्लेख) याद्वारे सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अँड एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट,

२००२ (यानंतर 'अंक्ट' असा उद्घेख) च्या कलम १३ (२) अंतर्गत तुम्हाला सदर सूचना जारी करित आहोत. आमच्या बँकेच्या मुलुंड शाखेने आवश्यक कर्ज दस्तावेज आणि तारण करार प्राप्त झाल्यावर कर्जदार कु. तृतीत . जान च्या चर्चाच्या नुपुड़ शाखन जायरपर क्या दसायय जाया पार वस्ता प्रात वस्ताय स्वायर स्वायर स्वायर है. पूर्ता सतीश पटिल (अर्जेदार), श्री. संपत लक्ष्मण पटिल (सह अर्जेदार) यांच्या खात्यामध्ये तुम्हाला खालील वित्तीर सहाय्य/पतसुविधा (यानंतर 'कर्जे/वित्तीय सहाय्य' असा उद्धेख) वाढवुन दिल्या.

अ.	क्रेडिट सुविधेचे	कर्ज रक्कम रु.	दस्तावेज तारीख /एओएल	थकबाकी रक्कम	व्याजाचा
क्र.	स्वरूप	मध्ये	ची तारीख	(०८.०८.२०२५ रोजीस)	दर
१	कार लोन	८,७५,०००.००	09.09.2023	७,११,०२८.२०	८.२५%
`	करुन किंवा नोंद	गीकृत गहाणाद्वारे	।ध्ये अधिक विशेषत: वर्णिलेल्या बँकेच्या नावे खालील मालमत्ते ए' मध्ये अधिक विशेषत: वर्णिले	च्या संदर्भात तारण हितसंबंध ि	नेर्माण केले

- . तुम्ही मंजुर अटी, कर्ज करार आणि तारण दस्तावेजांच्या अटींचे उछ्लंघन करुन वरील सदर तारण वित्तीय सहाय्या -परतावा करण्यास आणि चकते करण्यास कसर आणि टाळाटाळ केली आहे. त्यानसार बँकेने ०८/०८/२०२५ पासून ॲक्टच्या कलम २(०) मधील व्याख्येनुसार ''नॉन परफॉर्मिंग ॲसेट'' (एनपीए) म्हणुन तुमचे वरील सत खाते वर्गीकृत केले आहे.
- . तुम्हीं इतर परिच्या आणि खर्चासह संपूर्ण थकबाकी प्रदान करेपर्यंत ०९/०८/२०२५ पासून दरसाल ८.२५% दरान पुढील व्याजासह ०८/०८/२०२५ रोजीसची ३. ७,११,०२८.२० (रुपये सात लाख अकरा हजार अड्डावीस आणि वीस पैस मात्र) ची एकूण रक्कम चुकती करण्यासाठी बांधील आहात. बँक ही ॲक्टच्या कलम २ (झेडडी) अंतर्गत व्याख्येनुसार ''तारण धनको'' आहे आणि तुम्हाला सदर सूचना जा
- करण्यासाठी हक्कदार आहे. आम्ही, त्यामुळे, सदर सूचनेच्या तारखेपासून ६० (साठ) दिवसांत दंड व्याज, इतर प्रभार, परिव्यय आणि खर् आणि ०९/०८/२०२५ पासून दरसाल ८.२५% दराने पुढील व्याजासहं ०८/०८/२०२५ रोजीसची रु ७,११,०२८.२० (रुपये सात लाख अकरा हजार अङ्गावीस आणि वीस पैस मात्र) ची रक्कम चुकती करण्यासार्ठ
- तुमच्याकडे मागणी करित आहोत, कसूर केल्यास बँकेला तारण धनको म्हणून ॲक्ट अंतर्गत विहित विविध उपार वापरन आमचे इतर हक्क आणि उपायांना बाघा येऊ न देता कार्यवाही करणे भाग पडेल. तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येते की, तुम्ही सदर सूचना प्राप्त झाल्यावर ॲक्टच्या कलम १३(१३) च्य अनुपालनात बँकेच्या पूर्व लेखी सहमतीशिवाय बँकेने हितसंबंधाला बाधा आणणाऱ्या कोणत्याही पध्दतीने तारण
- तेसह व्यवहार कर शकत नाही. ॲक्टच्या कलम २९ नुसार जर कोणी व्यक्ती ॲक्ट किंवा त्या अंतर्ग केलेल्या कोणत्याही नियमांच्या तरतदींचे उल्लंघन किंवा उल्लंघन करण्याचा प्रयत्न करित असल्यास किंवा उल्लंघन यासाठी प्रवृत्त करित असल्यास तो[°] कारावासासह दंडिनय गुन्हा आहे ज्याची व्याप्ती एक वर्ष किंवा दंड किंव दोन्ही होऊ शकते
- दान्हा हो के राजता. तुम्ही पुढ़े कृपया नोंद घ्यावी की, सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात संपूर्ण दायित्व निभावण्यास कस्रूर केत्यास आणि बैंकेने ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत कोणतीही कार्यवाही सुरु केत्यास तुम्ही त्याच्याशी संबंधित बैंकेने केलेला सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्च बैंकेला चुकते करण्यासाठी बांधील रहाल. जर तारण मालमत्तेच्या विक्री प्रक्रियेतुन बँकेचे संपूर्ण थकबाकी पूर्ण झाली नाही तर बँक शिल्लक रकमेच्या वसुलीसाठी तुम्ही व्यक्तिश:. संयक्तपणे आणि वेगवेगळी आणि जंगम आणि स्थावर दोन्ही तमच्या मालमत्तांवर सध्दा कार्यवाह
- . तुम्हाला ॲक्टच्या कलम १३(८) मध्ये दिल्यानुसार विक्री/लिलाव सूचना प्रसिध्दी तारखेपूर्वी कोणत्याही वेळ बँकेने केलेला सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्चासह एकत्रित संपूर्ण थकबाकी प्रदान करुन करण्याचा हक्क आहे.
- .९. सदर सूचना ही कायद्याच्या कोणत्याही इतर तरतुर्दीच्या अंतर्गत योग्य आणि आवश्यक मानल्यानुसा अशी इतर कारावाई किंवा कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यासाठी बैंकेच्या अधिकाराला बाधा येऊ न देता जार्ग करण्यात येत आहे.

परिशिष्ट 'ए' - तारण ठेवलेल्या जंगम मालमत्तेचा तपशील वाहन मकेर नाव: टाटा मोटर्स

मॉडेल नावः टिगोर सीएनजी एक्सझेड+१ २आरटीएन बीएस६पीएच२ कलरः डेटोना राखाडी वाहन नोंदणीकृत क्रमांकः एमएच४३सीजी१२९२ चेसिस क्रमांकः एमएटी६३७०४२पीकेई५९८४३

इंजिन क्रमांकः आरईव्हीटीआरएन२३डीडब्ल्युएक्सके५६१८० दिनांकः २६.०८.२०२५ धनलक्ष्मी बँक लि ठिकाणः मुंबई प्राधिकत अधिकार

कब्जा सूचना

याअर्थी, जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रेकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअलल असेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट[ँ]ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ चे नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तीच्या आधारे कर्जदार/सह-कर्जदारांना त्यांच्या नावासमोरील रक्कमेसह सदर सूचनेमध्ये नमूद अशा लागू दराने त्यावरील व्याज च्यासह भरणाच्या आणि/किंवा वसुलीच्या दिनांकापर्यंत पुढील व्याज लागू असलेले अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचनेच्या प्राप्ती पासून **६० दिवसां**त वुकती करण्यासाठी **मागणी सूचना** जारी केली आहे.

अ.	कर्जक्र.	कर्जदार/	रोजीप्रमाणे १३(२)	दिनांक/वेळ
क्र.		सह-कर्जदार/	सूचना दिनांक/	आणि
l		हमीदार/गहाणदार	थकीत देय (रु. मध्ये)	कब्जा प्रकार
१	३२३७९६३०००११६३	१. संगिता किसन	१३.०६.२०२५	तारीख:
ı	आणि	काळे	रु. ११,००,९९२.९२	२४.०८.२०२५
ı	<i>३२३७९४१०००१४६२</i>	(कर्जदार)	(रुपये अकरा लाख नऊशे	वेळ: दु.०१.३०
ı		२. बाप्पा सिन काळे	ब्याण्णव आणि ब्याण्णव पैसे	सांकेतिक कब्जा
ı		(सह कर्जदार)	मात्र)	
1			११.०६.२०२५ रोजीस	
	2 12	0 11 0	110 0	-> 0000 /0 -

मिळकतीचे वर्णन: स्थावर मिळकत असलेले आणि येथे स्थित नगर परिषद हाऊस क्र. जने १२३१/१. क्र.१५३८ तसेच क्षेत्र पूर्वःपश्चिमः ३३ फूट., दक्षिण-उत्तरः ३३ फूट., एकूण क्षेत्र १०१.२ चौ.मी. (१०८८.९१ चौ.फू.) बाजारपेठ, मौजे भूम, जिल्हा धाराशिव-४१३५०४ चे ते सर्व भाग आणि विभाग., **वर** किंवा त्यादिशेने: पूर्वेकडे: सुबराव गोविंद काळे, पश्चिमेकडे: जालिंदर गोविंद काळे आणि सामान्य रस्ता, दक्षिणेकडे: उत्तम याकनाथ काळे, उत्तरेकडे: जालिंदर गोविंद काळे

2	४५७९९४२०००३५९५	१. नागेश श्रीनिवास	१३.०६.२०२५	तारीख:
	आणि	उदता (कर्जदार)	रु. ९,१८,६२३.१४	२३.०८.२०२५
	४५७९९४१००००५६०	२. ज्योती श्रीनिवास	(रुपये नऊ लाख अठरा हजार	वेळः दु.०३.५५
		उदता (सह कर्जदार)	सहाशे तेवीस आणि चौदा पैसे	सांकेतिक कब्जा
		३. उमेश श्रीनिवास	मात्र)	
		उदता (सह कर्जदार)	११.०६.२०२५ रोजीस	
	मिलकतीचे वर्णन स्थाव	ग मिलकत अमलेले एकण	क्षेत्र मोजमापित ११० ५० चौ मी	टर्म अग्रलेले आणि

प्तोलापूर-४१३००६., **सीमाबद्ध द्वारे: पूर्वेकडे:** प्लॉट क्र.३२, **पश्चिमेकडे:** ९ मीटर्स रस्ता**, दक्षिणेकडे** ज्याअर्थी वरील नमूद कर्जदार/सह–कर्जदार/हमीदार/गहाणदारांनी थकीत रकमेची परतफेड करण्यास कसूर केली असल्याने वरील नमूद कर्जदारांना आणि जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, **जना स्मॉल**

येथे स्थित सर्व्हें क्र.५६१, प्लॉट क्र.२९, कलावती विहार फेज १, मौजे कुंभारी, ता. साउथ सोलापुर, जिल्ह

फायनान्स बँक लिमिटेड चे प्राधिकृत अधिकाऱ्यानी वरील नमूद दिनांकारोजी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तींचा वापर करून वरील नमूट मिळकत/तारण मत्तेचा **कब्जा घेतला.** वरील नमूद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणदांरानी आणि सर्वसामान्य जनतेला यादारे इशारा देण्यात येते की. उपरोक्त मिळकत/तारण मत्ते सह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकत/तारणमत्तेसह कोणताही व्यवहार केल्यास हा **जना स्मॉल फायनान्स बँक** लिमिटेड च्या अधीन राहिल

ठिकाण : महाराष्ट्र सही/- प्राधिकृत अधिकारी जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करिता

जना स्मॉल फायनान्स बँक (शेड्युल्ड कमर्शियल बँक)

<u>नोंदणीकृत कार्यालय :</u> दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि १२/२बी, डोमलूर लगत, कोरामंगला इनर रिंग रोड, ईजीएल बिझनेस पार्कच्या पुढे, चल्लाघट्टा, बंगळुरू–५६००७१. <u>शाखा कार्यालय:</u> कार्यालय क्र.७०४/७०५, मोदी प्लाझा, लक्ष्मीनारायण थिएटर समोर, मुकुंद नगर, सातारा रोड, पुणे-४११०३७.



टाटा कॅपिटल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ११वा मजला, टॉवर-ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क गणपतगव कटम मार्ग लोअर परल मंबर्द - ४०० ०१३ भारत **TATA** सीआयएन क्रमांक : यु६५९९०एमएच१९९१ पीएलसी०६०६७०

तारण मत्तांच्या विक्रीकरिता जाहीर सूचना

विवर्क, झेनिया बिल्डिंग, हिरानंदानी बिझनेस पार्क, आर्केडिया सर्कल, हिरानंदानी इस्टेट, ठाणे पश्चिम

प्रात, **१. मे. मॉर्डेक ग्लोबल प्रा. लि.** (पूर्वी एअरबेक्स सिस्टीम्स प्रा. लि. असे ज्ञात)

येथे सुद्धा:- एअरबेक्स सिस्टीम्स प्रा. लि

नवा पुद्धाः - एजाव्यस्य सिर्धान्य आस्त्रात्यः कार्यालय क्र. ४१०, लोढा सुप्रिमस, २ वागळे इस्टेट, ठाणे, मुंबई - ४००६०४, महाराष्ट्र येथे सुद्धाः मे. मॉर्डेक ग्लोबल प्रा. लि. सर्हें क्र. ५३, ५४, ११२ (भाग) आणि १४७ (भाग), गाव गोवडे, पालघर पूर्व ४०१४०४ २. श्री. मुकेश शेट्टी

..(हमीदार) : विंग. २१०१ रुस्तमजी अझियानो. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. माजिवडा. ठाणे (पश्चिम). महाराष्ट - ४००६०१

विषय : खासगी कराराद्वारे जंगम तारण मत्तांच्या विक्रीबाबत सूचना. दिनांक १४.०६.२०२५ रोजीच्या आमच्या मागणी सूचनेनंतर, आपण कर्जाची संपूर्ण रक्कम फेडण्यात अयशस्वी ठरलात. त्यानंतर दिनांक ०६ जानेवारी, २०२४ रोजीच्या आपल्या समर्पण पत्राद्वारे आपण खालील वर्णन केलेली तारण मत्ता वेच्छेने समर्पित केली आहे आणि ''जैसे थे जेथे आहे'', ''जैसे आहे तसे आहे'' आणि ''जसे काही आहे तसे' । तत्त्वावर व सिक्युरिटायझेशन **सरफेसी एक्ट** ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सेक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ व त्याअंतर्गत तयार केलेल्या रूत्सनुसार मूल्य/विचाराने विक्रीस मान्यता दिली आहे. ग्राधिकृत अधिकान्यांनी सदर तारण/गहाण ठेवलेली/भारित केलेली चल मालमन्ता विक्री करण्याचा प्रयत्न केला होता व नसामान्यांस जाहीर सचना देण्यात आली होती की. वरील तारण मत्ता टाटा कॅपिटल लिमिटेड **(टीसीएल)** (जे टाटा जनसामान्यास जाहार सूचना दृण्यात आला होता को, बराल तारण मना टीटा कापटला लामटड (टास्साएल) (ज टीटा केपिटल फानवात्रियल सर्व्हिसेस लिमिटेड वे स्थानंतित व **एनसीएलटी** ने मंजूर केलेले योजना मान्यताप्रास) यांना चार्ज केलेली असून ती ''जैसे थे जेथे आहे'', ''जैसे आहे तसे आहे'' आणि ''जसे काही आहे तसे'' या तत्त्वावर, प्रथम ईं-लिलाव दिनांक २५ जून २०२५ व दुसरा ईं-लिलाव दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी ठेवण्यात येईल, ज्यायोगे रु. १,१३,२९,९९७.६०/– (रुपये एक कोटी तेरा लाख एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव आणि साट पैसे फक्त) एकम जी दिनांक ९ जून, २०२५ रोजी देय होती व १० जून २०२५ पासून व्याज व इतर शुल्क प्रलंबित आहे, ते

रील वेळापत्रकानुसार ई-लिलाव/खासगी कराराच्या प्रयत्नात वेळापत्रक अ मध्ये नमूद केलेल्या मालमत्तेबाबत वरात वेळारअनातुम, इन्तितावि, व्यातमा कराराच्या प्रयत्ताव कराव्यक्त अ नध्य नमूद करात्या मालनावाबात कोणतीही यशस्त्री बोली मिळाली नाही. त्यामुळे, एक इच्छुक खरीदीदारो बाला वेळापक अ मध्ये वर्णन केलेली मालमना रु. ७१,००,०००/ – (रुपये एकाहत्तर लाख मात्र) या रक्तेषर टीसीएल सोबनच्या अटी व अती मान्य करून खासगी कराराद्वारे 'जैसे थे जेथे आहे' व 'जैसे आहे तसे आहे' या तत्त्वावर विक्रीस मान्यता दर्शीवली आहे. ही सूचना आपणास कर्जेदार/जेगमानहाणदार/हमीदार यांना दिली जात आहे की, वेळापत्रक अ मध्ये वर्णन केलेली चल मालमना टीसीएल कडून ''जैसे थे जेथे आहे'', ''जैसे आहे तसे आहे'' व ''जसे काही आहे तसे'' या तत्त्वावर विक्रीस ठेवण्यात येत आहे

<u>मे.</u>	मॉर्डेक ग्लोबल प्र	ा. लि. यांची गह	हाण ठेवलेली तारण उ	नंगमगहाण म	<u> त्ता/यंत्रसामग्रीचे वर्णन</u>
अनु. क्र.	चलन दिनांक	चलन क्रमांक	खरेदी/कार्यरत भांडवली आवश्यकतेकरिता वित्तपुरवठा	विक्रेत्याचे नाव	वस्तूचे नाव
۶.	बी/एमसी/३२/२ ३-२४	०४.०५.२०२३		अमाडा इंडिया प्रा. लि.	१) २२५१३००२ अमाडा एनसी ट्रेट एविंग मशीन मॉडेल : एई२५१०एनटी (प्रमाण १) २) २२५१३००२ - एई२५१०एनटी साठी ॲन्सेस्सीज (१ सेट) ३) ३८५०००५१८ : अमाडा ऑफलाईन प्रोग्रीमिंग सॉफटबेअर - मॉडेल अपास्त्पीप: (१ सेट)
	ः २६.०८.२०२५ ा : मुंबई			टा	टा कॅपिटल लिमिटेड करिता सही/- प्राधिकृत अधिकारी

Sahyadri Nagari Sahakari Patasanstha Maryadit, Mangaon.

Reg. No. RGD/MNG/RSR/1001/90-91. At post Tal. Mangaon, Dist. Raigad. E Mail: SAHsahyadri2010@yahoo.co.in, sahmangaon@rediffmale.com, Mobile No.: 9524870404.

Tender Cum Auction Notice/ Public Notice For Sale of Properties

Name of the Borrower: Shri. Akash Ganesh Shirke, At.Post. Nijampur, Tal. Mangaon. Dist.Raigad. Auction Of Property: At Post Nijampur, Tal. Mangoan,

Gut No./Survy No. 109/5, Property No. 1010/2, Built up Area 288.56 Sq.Meter. At Post, Nijampur, Tal. Mangoan, Dist. Raigad.

Date and Time of Monday, Date: 29/09/2025 Time: 11.00 Auction A.M. Place of Auction The Raigad District Central Co-Op. Bank Ltd, Alibag, Branch-Mangaon. At post, Tal. Mangaon, Dist. Raigad. Rs. 1,11,81,600/- (Rs. One Crore Eleven Reserve Price Lack Eighty One Thousand Six Hundred Only)

Successful bidder to pay GST at 18% on Taxes Etc. Sucessful Bid Amount Viz. Sale Value and Other Due Taxes on Property. Earnest Money Rs. 11,18,160/- (Rs. Elevan Lack Eighteen

Thousand Six Hundred Only) Deposit EMD Remittance Deposit through Demand Draft in favour of Sahyadri Nagari Sahakari Patasanstha Maryadit, Mangaon. Or Cash before start-

ing Auction Sale. Rs. 10,000/- (Rs. Ten Thousand only) Bid Multiplier of Any Working Day 11.00 A.M. To 04.00 P.M. Inspection Property

Last Date for submission of bid application with EMD 29/09/2025. Before 10.45 A.M.

For Further details, the intending bidders may please contact the Mr. Dnyaneshwar Ganpat Andhere, Officer, Recovery Sahyadri Nagari Sahakari Patasanstha Maryadit, Mangaon. At post, Tal. Mangaon. Dist.Raigad Mobile No. :- 8625838792.

E Mail: SAHsahyadri2010@yahoo.co.in, sahmangaon@rediffmale.com

Recovery Officer Sahyadri Nagari Sahakari Patsanstha Maryadit, Mangaon

Place: Mangaon Date: 26/08/2025 **SBI भारतीय स्टेट बैंक** सीव्ड्स शाखा, तनुश्री हाइट्स, तळ मजला, गायमुख चौकाजवळ, सेक्टर ४२ए, सीव्ड्स (प), नवी मुंबई-४००७०६. टेलि.: ०२२-२२७२

सोन्याच्या दागिनांचा लिलाव

न्याच्या दागिन्यांच्या विक्रीसाठी सार्वजनिक लिलाव ०४.०९.२०२५ <mark>रोजी दु. ३-००</mark> वा. स्टेट **बँक ऑफ** इंडिया, सीवृड्स शाखा (तरुण कौशल - ९८०५५ १००२९) येथे आयोजित केला जाईल. डच्छकांना ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत आणण्याची विनंती आहे. कर्जरार खात्याची तपशिल

कर्जदारा	दागिने	दागिन्यांचा	शुद्धता	दागिन्याचे	राखिव किंमत
चे नाव		ढोबळ वजन		निव्वळ वजन	
ुजा व्ही.	बांगड्या (तुटलेल्या) २	२३.८०० ग्रॅम	२०	२३.६०० ग्रॅम	५,१९,०००/-
राहुल	इअर टॉप्स ४	१०.००० ग्रॅम	२०	९.८०० ग्रॅम	
-	हार १	१९.१०० ग्रॅम	२०	१ ६.२०० ग्रॅम	
	मंगळसूत्र १	२०.७५० ग्रॅम	२०	१ ३.९५० ग्रॅम	
	एकूण	७३.६५० ग्रॅम		६३.५५० ग्रॅम	
तेणतेही क	एण च टेना लिलाव बटलए	याचा पटे टकलण	गचा शांतर	गायाचा किंता रह क	जागाचा अधिकार

बँकेकडे राखीव आहे. प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

दिनांक : २५.०८.२०२५ ठिकाण : नवी मुंबई

गोअन रिअल इस्टेट ॲण्ड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: डायनामिक्स हाऊस, यशोधाम, जनरल ए. के. वैद्य मार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३.

सीआयएनः पी४५२००एमएच१९८९पीटीसी१५४०९५, दूरध्वनीः ९१-२२-४२४९०५०० / २८४०२३०४ आयएसआयएन क्र.: आयएनई ९८०झेड०१०१२

''सक्षम निवेशक'' या १०० दिवसांच्या मोहिमेच्या प्रारंभाबाबत समभागधारकांसाठी सूचना

न्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड अथॉरिटी (आयईपीएफए), कॉॅंपेरिट व्यवहार मंत्रालयां १६ जुलै २०२५ रोजी काढलेल्या परिपत्रकान्वये, गोअन रिअल इस्टेट ॲण्ड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (''जीआरईसीपीएल'' किंवा ''कंपनी'') चे समभागधारकांना कळविण्यात येते की, वरील परिपत्रकातील निर्देशांचे पालन करून कंपनीने ''सक्षम निवेशक'' ही १०० दिवसांची मोहीम/ड्राइव्ह सुरू केली असून तिचा कालावधी २८ जुलै २०२५ पासून ०६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत आहे.

ु या मोहिमेदरम्यान, ज्या सर्व समभागधारकांचे अपप्राप्त / न दिलेले लाभांश आणि/किंवा समभाग (जे आयईपीएफए कडे हस्तांतरित केले गेले आहेत) आहेत किंवा अपप्राप्त / न दिलेले लाभांश आणि/किंवा समभागांशी संबंधित काही अडचणी आहेत, त्यांनी कंपनीच्या सचिव, कंपनीच्या सचिवीय विभाग, गोअन रिअल इस्टेट ॲण्ड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालयः डायनामिक्स हाऊस, यशोधाम, जनरल ए. के. वैद्य मार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३ या ग्त्यावर किंवा ई-मेल - manoj.vagal@dynamixgroup.co.in येथे लिहावे.

समभागधारकांना हे देखील कळविण्यात येते की या मोहिमेचा उद्देश विशेषतः समभागधारकांपर्यंत पोहोचणे व त्यांचे डिमॅट खाते क्रमांक, केवायसी, बँक मॅंडेट्स, नामनिर्देशित व्यक्ती व संपर्क माहिती अद्ययावत करणे हा आहे. म्हणून, ज्या समभागधारकांना वरील माहिती अद्ययावत करायची आहे त्यांनी कंपनीच्या सचिवांना वरील पत्त्यावर / ई-मेलवर कळवावे.

तमभागधारकांना हे देखील कळविण्यात येते की सर्व अपप्राप्त / न दिलेले लाभांश आणि/किंव प्तमभाग हे आर्थिक वर्ष २०१५–१६ पर्यंत आयईपीएफए कडे जमा / हस्तांतरित करण्यात आले आहेत (यानंतर कंपनीकडून कोणताही लाभांश देण्यात आलेला नाही) आणि जर कोणत्याही समभागधारकांना वरील लाभांश किंवा समभागांचा दावा करावयाचा असल्यास त्यांनी ई-फॉर्म आयईपीएफए-५ भरून दावा करावा. अपप्राप्त / न दिलेले लाभांश आणि/किंवा समभागांचा ई-फॉर्म आयईपीएफए-५ द्वारे दावा करण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी, समभागधारकांनी कंपनीच्या सचिवांशी वरील पत्ता / ई-मेलवर संपर्क साधावा.

गोअन रिअल इस्टेट ॲण्ड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे सही/-

(मनोज वागळ) कंपनी सचिव दिनांक: २१.०८.२०२५ ठिकाण: मुंबई

ई-लिलाव विक्री सूचना इन्सॉल्वन्सी ॲण्ड बॅंकुपट्सी कोड, २०१६ अंतर्गत तारा ज्वेल्स लिमिटेड - परिसमापनातील

क्र. १२२, १५ वा रस्ता, आयडीबीआय बँकेजवळ, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई -४०००९३ तारीख व वेळ: शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५ रोजी दु. १२.०० ते १.०० वा. पर्यंत (५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह)

तारा ज्वेल्स लिमिटेड – परिसमापनातील च्या मालमत्तेचा ई-लिलाव विक्री "जिथे आहे तिथे", "जुशी काही आहे तुशी", "विनाअवलंब" या तत्त्वावर केली जाईल.

संच क्र.	मत्ता	बिल्ट अप क्षेत्र	राखीव किंमत	इसारा अनामत रक्कम	बोली वाद रक्कम
		(चौ. फू.)	(転.)	(を.)	(転.)
१	औद्योगिक/वाणिज्यिक मिळकत : युनिट क्र. बी-७/२, बेसमेंट मजला, एसडीएफ-VII, जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स-II, प्लॉट क्र. एफ-१, सिप्झ सेज, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०००९६	३,०२३	५४,७५,०००	4,8'9,400	१,००,००
2	औद्योगिक/वाणिज्यिक मिळकत : युनिट क्र. बी-८, एसडीएफ-VII, जेम्स ऑण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स-II, प्लॉट क्र. एफ-१, सिप्झ सेज, अंघेरी (पूर्व), मुंबई- ४०००९६	१,५६०	२८,५०,०००	२,८५,०००	१,००,००
æ	इन्व्हेंटरी: युनिट क्र. बी-७/२, बेसमेंट मजला, एसडीएफ-VII, जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स-II, प्लॉट क्र. एफ-१, सिप्झ सेज, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०० ०९६ येथे स्थित	-	₹0,00,000	₹,००,०००	१,००,००

<u>ई-लिलावाच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत :</u> १. मालमत्तेचे वर्णन व ई-लिलाव विक्रीच्या अटी व शर्ती ई-लिलाव विक्री प्रक्रिया ज्ञापनात दिलेल्या आहेत, जे nttps://ibbi.baanknet.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे किंवा liquidatortarajewels@gmail.com य

गत्त्यावर विनंती केल्यास उपलब्ध होईल. इच्छक बोलीदारांनी **ब्धवार, २४ सप्टेंबर, २०२५ रोजी सायं. ५.०० वा.** पर्यंत ई-लिलाव प्लॅटफॉर्मद्वारे आ ठेव (ईएमडी) रक्कम जमा करणे आवश्यक आहे.

. बोलीदार जर वरील तक्त्यात नमूद केलेल्या एकापेक्षा जास्त मालमत्तेसाठी बोली असतील. तर त्यांना प्रत्येक मालमत्तेसाठी स्वतंत्र ईएमडी जमा करावी लागेल.

....., बोली सादर करण्यापूर्वी, बोलीदारांनी कंपनी, मालमत्ता, दावे व देणी, व्यावसायिक व आर्थिक जबाबदाऱ्या, प्रवर्त आणि देखभाल खर्च तसेच इतर पुनरावृत्ती व आकस्मिक व्यावसायिक खर्च याबाबत स्वतंत्र चौकशी करून स्वतः समाधान . इच्छक बोलीदारांनी इलेक्ट्रॉनिक लिलाव प्लॅटफॉर्मद्वारे इन्सोलव्हेन्सी ॲण्ड बँक कप्टरसी कोड च्या कलम २९०

अंतर्गत पात्रतेची घोषणा समाविष्ट करून आवश्यक कागरपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. ६. बोलीदार अयोग्य आढळल्यास त्यांचा ईएमडी जप्त करण्यात येईल. नलावातून मागे घेण्याचा अथवा ई-लिलाव तहकूब/स्थगित/रद्द करण्याचा संपूर्ण अधिकार आहे, त्यासाठी कोणतेर्ह कारण देणे[.] आवश्यक राहणार नाही

बृजेन्द्र कुमार मिश्र परिसमापक- तारा ज्वेल्स लिमिटेड आयबीबीआय नोंदणी क्र.: आयबीबीआय/आयपीए-००२/ दिनांक : २६ ऑगस्ट, २०२५ आयपी-एन००१०९/२०१७-२०१८/१०२५७ ठिकाण : मुंबई

The Raigad District Central Co-op. Bank Ltd., Alibag, Branch-Mangaon. At Post, Tal. Mangaon. Dist. Raigad Mobile No.: - 9518967014, E Mail: rdccbank@gmail.com

Tender Cum Auction Notice/Public Notice For Sale of **Properties**

Name of the Borrower : Shri. Ganesh Balu Shirke Borrower, Sau. Pavitra Ganesh Shirke Co-property holder, At. Shirsat, Post. Borwadi, Tal. Mangaon, Dist. Raigad

Date and Time of Monday, Date: 29/09/2025 Time: 11.00

Auction	A.M.
Place of Auction	The Raigad District Central Co-Op. Bank Ltd, Alibag, Branch-Mangaon. At. post, Tal. Mangaon, Dist. Raigad.
Reserve Price	Rs. 1,66,45,403/- (RS. Sixteen Lack Sixty Four Thousand Five Hundred Forty Only)
Taxes Etc.	Successful bidder to pay GST at 18% on Sucessful Bid Amount Viz. Sale Value and Other Due Taxes on Property.
Earnest Money Deposit	Rs. 16,64,540/- (Rs. Sixteen Lack Sixty Four Thousand Fivehundred Forty Only)
EMD Remittance	Deposit through Demand Draft in favour of The Raigad District Central Co-Op. Bank Ltd., Alibag, Or Cash before starting Auction Sale.
Bid Multiplier	Rs. 10,000/- (Rs. Ten Thousand only)

Property P.M. Last Date for submission of bid application with EMD 29/09/2025. Before 10.45 A.M. Auction Of Property: Gut No./Survey No. 109/2, Non

of Any Working Day 11.00 A.M. To 04.00

Agriculture Area 0-21-0 R. Property No. 1010/1, Built up Area 3106 Sq.Ft. At. Post. Nijampur, Tal. Mangoan, Dist. Raigad.

For Further details, the intending bidders may please contact the Mr. Surendra Gauru Shirke, Recovery and Sales Officer, The Raigad District Central Co-op. Bank Ltd, Alibag, Branch- Mangaon. At post, Tal. Mangaon, Dist. Raigad. Mobile No. :-9518967014. E-Mail rdccbank@gmail.com.

Recovery and Sales Officer The Raigad District Central Co-Op. Bank Ltd., Alibag, Branch-Mangaon

Place: Mangaon Date: 26/08/2025

Inspection

ADITYA BIRLA CAPITAL

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड रणीकृत कार्यालय : इंडियन रेयन कंपाउंड, वेरावळ, गुजरात ३६२२६६ शाखा कार्यालयः जी कॉर्पो. टेक पार्क, ८वा मजला, कासार वडवली, घोडबंदर रोड, ठाणे, एमएच-४००६०१

परिशिष्ट <u>IV</u>

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(१) पहा) कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत रु. १२,४३,६५४.२५/- (रुपये बारा लाख त्रेचाळीस हजार सहाशे चौपन्न आणि पंचवीस पैसे मात्र) ही सूचनेत नमुद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदार विश्वनाथ विष्णु टकले आणि वैष्णवी विश्वनाथ टकले यांना बोलाविण्यासाठी **०९–०६–२०२५ रोजीची मागणी सूचना** जारी केली होती.

कर्जदारांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केली आहे, म्हणुन कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा हा त्याला/तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टचे कलम १३(४) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून ह्या २२ ऑगस्ट, २०२५ रोजी घेतला.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की त्यांनी सदरह् मिळकतीसह देवघेवीचा कोणताही व्यवहार करु नये आणि सदरह मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या रेक्कम रु. १२,४३,६५४.२५/ (रुपये बारा लाख त्रेचाळीस हजार सहाशे चौपन्न आणि पंचवीस पैसे मात्र) आणि त्यावरील . व्याजाच्या अधीन राहील.

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-

फ्लॅट क्र. ३०३, तिसरा मजला, त्रिमूर्ती सीएचएसएल म्हणून ओळखली जाणारी ज्ञात इमारत, प्लॉट क्र १५, धारक गट क्र. ८५/८६/९६/९, गाव आकुर्ली, तालु.-पनवेल, जिल्हा-रायगड, नवी मुंबई ४१०२०६, मोजमापित १७.२८ चौ. मीटरच्या चर्टई क्षेत्रफळाच्या आणि सदर मिळकत समाविष्ट चे ते सर्व भाग आणि विभाग सीमाबद्ध : उत्तर: सेंट थॉमस चर्च दक्षिण: ओपन एरिया पूर्व: मातेश्वरी कॉम्प्लेक्स पश्चिम: अंतर्गत रस्ता

दिनांक: २२.०८.२०२५ ठिकाण : ठाणे

प्राधिकत अधिकारी





कुळगांव बदलापूर नगरपरिषद

नवीन प्रशासकीय इमारत, म. गांधी चौक रोड, बदलापूर रेल्वे स्टेशन (पूर्व), कुळगांव, पिन-४२१ ५०३. ता. अंबरनाथ, जि. ठाणे. ई-मेल : coud.kulgaonbadalapur@maharashtra.gov.in

वेबसाईट : https://kbmc.gov.in

संदर्भ:- कुबनप/उद्यान/१६२/२०२५-२६ दिनांक : २०/०८/२०२५

ई-निविदा सूचना क्रमांक -११/२०२५-२६ कुळगांव बदलापूर नगरपरिषद उद्यान विभाग

कुळगांव बदलापूर नगरपरिषद हद्दीमध्ये वार्ड क्रमांक १ मधील उद्याने ३ वर्षे संगोपन करणे या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग नोंदणीकृत ठेकेदार यांच्याकडून ई-निविदा मागविण्यात येत आहे. सविस्तर ई निविदा सूचना दि. २६/०८/२०२५ पासून दि. ०२/०९/२०२५ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत मा. शासनाचे http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर होईल. सदर कामाच्या निविदा प्रक्रियेत कोणताही बदल/सुधारणा असल्यास वरील संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याबाबत संबंधित निविदाकारांनी नोंद

सही/-(मारुती गायकवाड) मुख्याधिकारी कुळगांव बदलापूर नगरपरिषद,

पेगासस ॲसेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ५५-५६, ५वा मजला, फ्री प्रेस हाऊस, निरमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१.

कब्जा सूचना (नियम ८(१)) (स्थावर मिळकतीकरिता) ज्याअर्थी, **पेगासस ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रो. लि**. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २०० (सरफैसी ॲंक्ट) च्या कलम १३(१२) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्य नियम ३ अन्वये दिनांक १७/०३/२०२५ <mark>रोजीची मागणी सूचना</mark> जारी करून कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणवटदार १) श्रीम<mark>ती सारिका राकेश घोरपडे (कर्जदार आणि गहाणखतदार),</mark> २) श्री. राकेश विलास घोरपडे (सह-कर्जदार), यांना सूचनेत नमूद करण्यात आलेल्य १२/०३/२०२५ रोजीप्रमाणे रक्कम रु. १४,१६,५७३.३०/- (रुपये चौदा लाखे सोळा हजार पाचशे **त्र्याहत्तर आणि तीस पैसे मात्र) त्यासह १३/०३/२०२५** एकत्रित सह त्यावरील उपार्जित सांपार्श्विक दराने पुढील व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्य तारखेपासून **६० दिवसांत** करण्यास सांगितले होते.

सदर कर्जदार/सह-अर्जदारांची देणी आणि अंतर्निहित सिक्युरिटीज व्याज **पेगासस ॲसेट्स** रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या नावे २८/०३/२०२४ रोजी झालेल्या कायद्याच्या सरफेसी ारतुदीनुसार **पेगासस[े]२०२३ ट्रस्ट १०,** (**पेगासस)** च्या विश्वस्त म्हणून कार्यरत असलेल्या **पेगास**स **ॲसेटस रिकन्स्टक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या** नावे देण्यात आली.

कर्जदार/सह-कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सुचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या तारण मिळकतीचा **कब्जा** त्यांना सदर सरफेसी अधिनियमाच्या कलम १३ च्या पोट-कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २२/०८/२०२५ रोजी घेतला विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार आणि गहाणवटदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशार

रेण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा पेगासस च्या १२/०३/२०२५ रोजीप्रमाणे रक्कम रू. १४,१६,५७३.३०/- (रुपये चौदा लाख सोळा हजार पाचशे त्र्याहत्तर आणि तीस पैसे मात्र) त्यासह अधिक दिनांक १३/०३/२०२५ रोजीपासून प्रदान/वसुलीच्या तारखेपर्यंत सांपार्श्विक दराने त्यावरील प्रयोज्य व्याज एकत्रित सह त्यावरील उपार्जित परिव्ययः प्रभार आणि खर्च या रक्रमेच्या भाराअधीन राहील

कुपया नोंद घ्यावी की**, जना स्मॉल फायनान्स बँक** चे अधिकारी **पेगासस**च्या वतीने तुमच्या कर्ज . खात्यामधील वसुली आणि रक्कम गोळा करण्याच्या कामामध्ये कार्यरत असेल. नारण मालमत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत कलम सरफेसी अधिनियमाच्या १३ चे पोट-कलम (८) च्या तरतुदी अन्वये कर्जदार लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन साई समर्थ कन्स्ट्रक्शन, अयोध्या कॉल<mark>नी, पहिला मजला, आर.</mark> एस. क्र./ गट क्र. ७८/२, पैकी प्लॉट क्र. ५७/५८, मौजे नागदेववाडी, तालु. करवीर, जिल्हा. कोल्हापूर-४१६००१ येथे स्थित असलेली धारक मिळकत आणि मोजमापित ३७४ चौ. फूट / ३४.७५ चौ. मीटरची स्थावर मिळकतीची येथे असलेल्या आणि स्थित स्थावर मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. **सिमाबध्द द्वारे पूर्व द्वारे**: रस्त्याने पश्चिम द्वारे: रो बंगला क्र. १ ने, दक्षिण द्वारे: रस्त्याने, उत्तर द्वारे: खुल्या जागेने

नांक : २६.०८.२०२५ सही/- (श्री. प्रमोद जाधव) वरिष्ठ व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी काण: नागदेववाडी, कोल्हापूर पेगासस ॲसेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (पेगासस २०२३ ट्रस्ट १० साठी ट्रस्टीच्या क्षमतेत कार्यरत) उकाण: नागदेववाडी, कोल्हापुर

एम्पायर इंडस्ट्रिज लिमिटेड

सीआयएन : एल१७१२०एमएच१९००पीएलसी०००१७६ नोंदणीकृत कार्यालय : एम्पायर कॉम्प्लेक्स, ४१४, सेनापती बापट मार्ग, मुंबई - ४०००१३ वेबसाईट : www.empiremumbai.com • ईमेल : investor_relations@empire • टेलि. : +९१ २२६६५५५४५३

. १०० दिवसांच्या मोहिम – ''आईपीएफ कडे अप्रदानित'' – दावारहित लाभांशांच्या हस्तांतर टाळण्यासाठी केवायसी आणि इतर अनुषंगिक अद्यायवत करणे आणि भागधारक सहभाग करिता

जुलै १६, २०२५ दिनांकित निगम व्यवहार मंत्रालय (एमसीए)च्या गुंतवणुकदार शिक्षण आणि सुरक्षा निधी दिवसीय मोहिम ''सक्षम निवदेक'' सुरु केले आहे. सदर मोहिम दरम्यान सर्व भागधारकाचे. ज्यांनी २०१७-१८ पासून कोणत्याही वित्तिय वर्षाकरिता त्यांचा लाभांश दावा केलेला नाही किंवा त्यांचा केवायसी आणि नामनिर्देश अद्ययावत केलेला नाही किंवा दावा रहित लाभांश आणि शेअर्स संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी कार्यालय क्र. एर ६-२. ६ वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, अहरा सेंटर जवळ, महाकाली केव्हज रोड, अंधेरी (पर्व), मंबई ४०००९३ येथे कंपनीचे निबंधक आणि हस्तांतर एजंट (आरटीए) म्हणजेच बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे संपर्क साधावा किंवा investor_relations@empiremumbai.com. येथे कंपनीचे नोडल अधिकारीकडे तम्हा प्रश्च लिल शकतात. तसेच भागधारकाने नोंद घ्यावी की, पुढील बाबींसाठी ही मोहीम विशेषत: सुरु करण्यात आली आहे.

- गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ)कडे त्यांची हस्तांतर होण्यापूर्वी वरील नमूद वित्तिय वर्षांसाठी त्यांच्या लाभांश दावा करण्यासाठी भागधारकांना मदत / सक्षम करण्यासाठी
- त्यांच्या केवायसी तपशील, संपर्क तपशील, बँक खाते तपशील, नामनिर्देशनाच्या पसंती आणि नमूद स्वाक्षरी अद्ययावत करण्यासाठी भागधारकांशी संपर्क साधण्यासाठी.
- कोणत्याही त्र्यस्थ पक्षकाराशिवाय थेट दाव्यांची प्रक्रिया सनिश्चित करुन पारदर्शता आणि गंतवणकदाराच्य जर तुम्ही प्रत्यक्ष स्वरुपात भाग धारण करत असल्यास आणि तुमच्या केवायसी तपशील, म्हणजेच, आधाराश

जोडलेल्या पॅन, संपर्क तपशील (पिन सह पोस्टल पत्ता, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल पत्ता), बँक खाते तपशील

(बँकेचे नाव आणि शाखा, बँक खाते क्रमांक, एमआयसीआर, आयएफएससी कोड आणि रद्द केलेल्या धनादेश), नामनिर्देशनाची पसंती आणि नमूना स्वाक्षरी आतापर्यंत नोंदवलेले नाहीत तर केवायसी तपशील नोंदणी किंवा अद्यायवत करण्यासाठी आवश्यक पृष्ठयर्थ दस्तावेजासह संबंधित पपत्रे. म्हणजेच प्रपत्र आयण्सआर-१ आयएसआर-२, आयएसआर-३, एसएच-१३ आणि एसएच-१४ सादर करण्यासाठीची विनंती आहे. सदर प्रपत्र आरटीएची वेबसाईट, म्हणजेच https://www.bigshareonline.com/ वर डाऊनलोड करता येईल. इलेक्टॉनिक स्वरूपात भाग धारण करणाऱ्या भागधारकाने त्यांच्या संबंधित डिपोझिटरी पार्टिसीपंटससह त्यांच्य

. तपशील अद्यायवत / सुधारणा करणे आवश्यक आहे. आमच्या नोंदीनुसार एम्पायर इंडस्ट्रिज लिमिटेडमधील तुमचे समभाग धारणच्या संदर्भात विव २०१८ पासून विव २०२४ पर्यंत कंपनीद्वारे घोषित लाभांश जशी परिस्थिती असेल तशी अप्रदानित / दावारहित राहिले आहेत. अशा दावारहित लाभांशांच्या तपशील https://www.empiremumbai.com/investor-information/?key=16#category_data. येथे कंनीची वेबसाईटवर उपलब्ध आहे.

जर तुम्हाला मदत हवी असल्यास, किंवा काही शंका असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.

ठिकाण : मुंबई

आणि च्या वतीने

एस. सी. नंदा कंपनी सचिव आणि नोडल अधिकरी

एम्पायर इंडस्टिज लिमिटेड करिन

कलम ८ च्या तरतुदींकडे वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड





